

August 10, 2024

To,
The Manager
Listing Department
BSE Limited,
Phiroze JeeJeeBhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001 (E)
Maharashtra, India
Scrip code: 543426

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Ltd,
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051
Symbol: METROBRAND

Subject: Intimation pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of newspaper publications dated August 10, 2024 of Unaudited Financial results (Standalone and Consolidated) of the Company for quarter ended June 30, 2023, approved at the Meeting of Board of Directors of the Company held on Friday, August 9, 2024 in the following newspapers:

1. Financial Express
2. Loksatta

The said documents are also being made available on the website of the Company at www.metrobrands.com.

We request you to take the above information on record.

For and on behalf of Metro Brands Limited,



Deepa

Deepa Sood
(Senior VP- Legal, Company Secretary & Compliance Officer)
Membership No.: 16019
Encl: As above

● EC TEAM IN JAMMU

Time for J&K to have own govt, says CEC



Chief election commissioner (CEC) Rajiv Kumar and ECs Gyanesh Kumar and SS Sandhu, flag off a shikara rally at Dal Lake on Friday

ARUN SHARMA
Jammu, August 9

"THE TIME HAS come when you people shall be given your own government through assembly elections," Chief Election Commissioner Rajiv Kumar said in Jammu on Friday.

"Now, the time has come to take forward the dreams you people have shown us by turning up in large numbers and standing in long queues at polling stations during the recent Lok Sabha elections, and to give you your own elected government through (assembly) elections," he said.

The CEC, who was accompanied by election commissioners Gyanesh Kumar and S S Sandhu, did not share a timeline within which the electoral process will be completed.

"The state level review has been completed and the Amarnath yatra is also going

to conclude on August 19," he said, adding that "on our return to Delhi, we will have an assessment of the security situation and the availability of forces before announcing the election schedule."

Replying to a question about the Supreme Court's September 30 deadline for holding assembly polls in the Jammu Territory, he said, "We will keep this in mind before taking a decision on the matter." The publication of final electoral rolls will be done in August, he said.

Appreciating the large-scale public participation in the Lok Sabha polls, he said the world had appreciated the enthusiasm of the people of J&K. "The ray of hope and light seen in your eyes during the electoral process has filled everybody with joy and hope," he said, adding that the people managed to achieve what had not been done for decades.

Food processing ministry invites EoIs for setting up irradiation units

FE BUREAU
New Delhi, August 9

THE GOVERNMENT HAS invited expression of interest (Eoi) from the entrepreneurs for setting up multi product food irradiation units under integrated cold chain and value addition infrastructure or cold scheme.

The last date for submission of Eoi for proposals under the cold chain scheme, a component central scheme - Pradhan

Mantri Kisan SAMPADA Yojana, is September 21, according to a ministry of food processing industries the Ministry of Food Processing Industries statement. Finance minister Nirmala Sitharaman in her budget speech had announced that "financial support for setting up of 50 multi-product food irradiation units in the MSME sector will be provided".

The objective of the scheme is to support setting up food irradiation units for the treat-

ment of perishable commodities like fruits, vegetables as well as for others for enhancing their shelf life.

The budgetary provision of ₹179.8 crore has been made for the cold chain scheme for FY25. Financial assistance in the form of grants-in-aid or subsidy will be provided to the eligible projects under the demand-driven Cold Chain scheme.

To improve shelf-life of onions and reduce storage losses, the government is aiming

to irradiate 5,000 tonne of the vegetable this fiscal has been procured from farmers for buffer stocking under the price stabilisation fund.

In FY24, as part of the pilot 1,200 tonne of onion was irradiated using gamma rays and the protocol was developed by the Bhabha Atomic Research Centre. The BARC has developed onion-specific irradiation and cold storage system which extends storage life of 'rabi' onion upto 7.5 months.

Germany's proposed LESS may spell more worries for Indian industry: GTRI

GERMANY'S PROPOSED LOW emission steel standard (LESS) is expected to pose new challenges to Indian industry which is already reeling with lower exports, higher imports and Europe's carbon tax, think tank GTRI said on Friday.

India's steel exports have dropped by 31.2% from \$31.7 billion in 2021-22 to \$21.8 billion in 2023-24, while imports have increased by 37%, from \$17.3 billion to

\$23.7 billion, making India a net importer, it said.

The Global Trade Research Initiative (GTRI) said that the Indian steel industry is not legally bound to follow the new German steel standard, but ignoring it could hurt domestic exports. "Global markets are demanding low-carbon products, and Indian steel producers not aligning with LESS may struggle to compete," GTRI founder Ajay Srivastava said.

METRO BRANDS LIMITED

Registered office: 401, Zillion, 4th Floor, LBS Marg & CST Road Junction, Kurla (West), Mumbai - 400 070
Website: www.metrobrands.com. Email: investor.relations@metrobrands.com. Telephone No.: 022 2654 7700, CIN: L19200MH1977PLC019449



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

₹ in Crores

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Revenue from operations	576	583	583	2,357
2.	Profit before tax	123	104	128	462
3.	Profit after tax	92	154	93	412
4.	Total comprehensive income [comprising of profit (after tax) and other comprehensive income (after tax)]	92	157	93	417
5.	Paid up equity share capital (face value of ₹ 5 each)	135.96	135.95	135.87	135.95
6.	Other equity				1,727.76
7.	Earnings per equity share (of ₹ 5 each share) (In ₹) <small>(Earnings per share for all periods, except for year ended March 31, 2024, are not annualized)</small>				
	Basic	3.37	5.71	3.42	15.18
	Diluted	3.36	5.69	3.40	15.11

Notes:
1. The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website www.metrobrands.com.
2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on August 09, 2024. The statutory auditors of the Company have carried out limited review of the consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 and have issued an unmodified opinion.
3. Extract of Key numbers of audited Standalone Financial Results.

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Revenue from operations	563	578	564	2,305
2.	Profit before tax	123	113	132	466
3.	Profit after tax	92	165	95	418

For and on behalf of the Board of Directors
Metro Brands Limited
Farah Malik Bhanji
Managing Director

Place: Mumbai
Date: August 09, 2024

Mayur Uniquoters Limited

Corporate Identification Number (CIN): L18101RJ1992PLC006952
Registered Office and Works: Village: Jaipur, Jaipur-Sikar Road, Tehsil: Chomu, District: Jaipur- 303 704, Rajasthan.
Tel. No.: 01423-224001; Fax: 01423-224420; E-mail: secr@mayurbiz; Website: www.mayuruniquoters.com

NOTICE TO THE MEMBERS OF 31st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS

Dear Member(s),

NOTICE is hereby given that 31st (Thirty-first) Annual General Meeting ("AGM") of the Members of the Mayur Uniquoters Limited ("Company") will be held on Saturday, September 14, 2024 at 11.00 A.M Indian Standard Time ("IST") through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ["the Act"] and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India [Listing Obligation and Disclosure Requirements] Regulations, 2015 read with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and earlier circulars issued in this regards from time to time, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/POD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 read with Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") without the physical presence of the Members at a common venue.

In Compliance with the above-mentioned circulars, the Notice of 31st AGM and the Annual Report for the financial year 2023-24 including the Standalone and Consolidated Financial Statements of the Company for the financial year ended March 31, 2024 ("Annual Report") will be sent in due course, only through electronic mode (i.e., via e-mail) to all those Members, whose email addresses are registered with the Company, Registrar and Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants ("DPs") as on Friday, August 16, 2024. Members can join and participate in the 31st AGM of the Company through VC/OAVM facility only. The instructions for joining the 31st AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM for the members (including the Members holding in physical form or whose email addresses are not registered with the DPs/ Company/ RTA) are provided in the Notice of AGM. Members participating in the AGM through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 31st AGM and the Integrated Annual Report will also be available on Company's website i.e. www.mayuruniquoters.com Central Depository Services (India) Limited ("CDSL") website i.e. www.evotingindia.com and websites of Stock Exchanges i.e. BSE Ltd at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com

Members who have not registered their e-mail address with the Company/RTA/DPs are requested to register their e-mail address by following the below instructions for registration of email id for obtaining Annual Report and login details for e-voting:

Physical Holding	Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to the Company at mail id i.e. secr@mayurbiz or at RTA email id i.e. beetalrta@gmail.com with the Form ISR-1. The said Form can be downloaded from the website of the Company at www.mayuruniquoters.com
Demat Holding	Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP).

Further, the Board of Directors in its meeting held on Tuesday, May 21, 2024 had recommended the Final Dividend of Rs. 3/- per equity share of face value of Rs. 5/- each fully paid-up (i.e. 60% of the face value) out of the net profit for the financial year ended on March 31, 2024. The Book Closure date for the purpose of Final Dividend for the financial year 2023-24 will be from Saturday, August 24, 2024 to Monday, August 26, 2024 (both days inclusive). The Final Dividend once approved by the shareholders in the ensuing AGM, will be paid within the statutory timelines through Electronic Clearing Service (ECS) or by any other means to those shareholders who have updated their bank account details and the dividend warrants will dispatch to those shareholders who have not registered/ updated their bank account details. Dividend will be paid after deduction of applicable tax at source at prescribed rates.

Further, the Shareholders are requested to update their Bank Account details and address for avoiding any delay in receiving the dividend by following the below mentioned instructions:

Physical Holding	Members whose shareholding is in physical mode are requested to contact to Company's RTA on beetalrta@gmail.com about change of address and updates about bank account details by submitting Form ISR -1 to RTA for receiving dividends directly in their bank account through the Electronic Clearing Services (ECS).
Demat Holding	Members whose shareholding is in electronic mode are requested to directly notify to their respective Depository Participant(s) about change of address and updates about bank account details.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct Income Tax at Source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with RTA by updating the PAN through Form ISR -1 by Friday, August 23, 2024 at e-mail ID i.e. beetalrta@gmail.com

All communication/queries in this regard should be address through the email to the RTA of the Company at beetalrta@gmail.com. Members are requested to carefully read the Notice of AGM and in particular, the instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or e-voting system at the AGM. Further the above-mentioned information is being issued in compliance with the relevant circulars for the information purpose and for the benefit of all the members of the Company.

Place: Jaipur
Date: August 09, 2024

For Mayur Uniquoters Limited
Pawan Kumar Kumawat
Company Secretary & Compliance Officer
M. No. A25377



IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-JUNE-2024

(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from operations	509.76	511.44	570.24	2,162.86	509.76	511.44	570.24	2,162.86
2.	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	39.23	37.77	61.53	182.64	39.52	37.20	61.18	181.65
3.	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	39.23	37.77	61.53	182.64	39.52	37.20	61.18	181.65
4.	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	29.68	28.19	46.21	135.42	29.97	27.62	45.86	134.43
5.	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	28.25	28.50	44.98	134.13	28.54	27.93	44.63	133.14
6.	Equity share capital	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71
7.	Other equity (Reserves excluding revaluation reserve)	1,580.87	1,552.62	1,492.82	1,552.62	1,581.34	1,552.80	1,493.64	1,552.80
8.	Earning per equity share of ₹10/- each (for continuing and discontinued operations) (not annualised except for the year ended 31-Mar-2024) Basic and Diluted ₹	5.06	4.80	7.87	23.07	5.11	4.71	7.81	22.90

NOTES:
1. The above is an extract of the detailed format of un-audited financial results for the quarter ended 30th June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these financial results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website www.iolcp.com.
2. The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors in their respective meetings held on 9th August 2024.

By Order of the Board
For IOL Chemicals and Pharmaceuticals Limited
Sd/-
Vikas Gupta
Joint Managing Director
DIN: 07198109

Place: Ludhiana
Date: 9th August 2024

CIN: L24116PB1986PLC007030,
Regd Office: Village & Post Office Handiaya, Fatehgarh Channa Road, Barnala-148107, Punjab
Corporate Office: 85, Industrial Area 'A', Ludhiana-141003 (Punjab)
Tel: +91-161-2225531-35, E-mail: contact@iolcp.com, www.iolcp.com

